

भारतीय नौवहन निगम लिमिटेड

(भारत सरकार का उद्यम) पंजीकृत कार्यालयः शिपिंग हाउस, 245 मादाम कामा रोड, मुंबई - 400 021. फोन: 91-22-2202 6666, 2277 2000 फैक्स: 91-22-2202 6905 वेबसाइट: www.shipindia.com

The Shipping Corporation Of India Ltd.

(A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE)

Regd. Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Mumbai-400 021. Ph: 91-22 2202 6666, 2277 2000 Fax: 91-22 22026905 • Website: www.shipindia.com सीआईएन/CIN-L63030MH1950G0I008033

Date: 10.02.2025

Ref: A10-SEC-BD-808/202/2025

To,

Listing Compliance Department	The Manager - Listing Compliance
BSE Limited,	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	'Exchange Plaza' C-1, Block G,
Dalal Street,	Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400001.	Mumbai – 400051
Security Code: 523598	Trading Symbol: SCI

Dear Sir/ Madam,

<u>Copies of Newspaper Publication: Unaudited Standalone and Consolidated Financial</u> <u>Results for the quarter and nine months ended on 31.12.2024</u>

We enclose herewith copies of Newspaper clippings of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended on 31.12.2024 published in 'Financial Express' and 'Loksatta'.


Submitted for your information, kindly take the same on your records.

Thanking You.

Yours faithfully, For The Shipping Corporation of India Limited

Smt. Swapnita Vikas Yadav Company Secretary and Compliance Officer

Encl: As mentioned above.





UPWARD TREND

Jan 31, 202

REVISED INDUSTRIAL POLICY FOR 2025-2030

Karnataka to offer 10% extra incentive for manufacturing

THE KARNATAKA GOVERN-MENT will offer an additional 10% incentive to companies that transition their research

10% incentive to companies that transition their research and development (R& D) operations into local manufacturingunits. This initiative is part of the state's upcoming industrial policy for 2025-2030, aimed at boosting domestic production, MB Patll, minister for large and medium industries and infrastructure development, told FE.

"Of the Fortune 500 companies, over 400 have R&D centers in Bengalun, including Samsung, Airbus, Boeding and Metredes-Benz, However, only about 10% of their manufacturing happens here. The new incentive structure should encourage more companies to establish manufacturing units locally. Patll said.

turing units locally,"Patilsaid. The revised industrial pol-icy will introduce flexible incentives, allowing busi-nesses to opt between pro-duction-linked or capital-based benefits. It will also

NARAYANAN V Chennai, February 7

LIFE INSURANCE CORPORA-TION of India (LIC) on Friday reported a 16% year-on-year (y-o-y) increasein consolidated net profit for the December

quarter (Q3FY25), reaching ₹11,009 crore. The state-run insurer's profit also surged 42%sequentially from ₹7,729

crore in Q2FY25.
Consolidated net premium income for Q3FY25 stood at ₹1.07 lakh crore, marking a 9% decline from ₹1.17 lakh crore

FUTURE PROSPECTS

■ New policy to provide flexible incentives allowing firms to choose between production-linked and capital-based benefits

■ State govt will allocate ₹5,000 crto enhance infra

■ Bijapur will cater to water-intensive industries like semiconductors

LIC profit rises 16% in third quarter

REPORT CARD (₹ cr) ■Q3FY24 ■Q3FY25 \$% chg

irms such as Samsung, Airbus Boeing and Mercedes-Benz have R&D centers in Bengaluru . However, only about 10% of their manufacturing happens here

introduce employment-based in centives, with addi-tional advantages for compa-nies hiring women.
Furthermore, the state will allocate \$5,000 crore to enhance infrastructure, ensuring water supply to industrial parks and offering land parcels on a lease basis. Companies will also have the option to generate their own power needs within indus-trialzones.

trial zones.
"We are offering firms the opportunity to invest 26% in solar or wind energy projects," Patil added. Karnataka cur-

Net profit # 9,468

11,009 117,432 1,07,302 New Business premium (Individual)* 138,679 42,441

lakhcrore reported in Q2FY25. LIC MD & CEO Siddhartha Mohanty attributed the decline in premiums to Irdai's new surrender value guide-

rently derives 65% of its installed power capacity from renewable sources. To streamline business processes, Karnataka is collaborating with Microsoft to launch an Al-driven single-windowportal. This platform is expected to cut application processing time from 100 days to 50 and will integrate key information on regulations, land availability, and application tracking in a

application tracking in a mobile-friendly format. The state is also promot-ing industrial growth beyond Bengaluru. Belgaum is being

Group 1,13,057 business 1,19,147

quarter was a momentous period for the entire industry," he said, acknowledging the guidelines had some impact on premium growth.

positioned as a hub for electronic manufacturing, aerospace, and FMCG parks, while Bijapur will cater to water-intensive industries like semiconductors.

Mysore, Hubli, and Belgaum will be developed as newlTand startuphubs, with reduced land prices and added incentives.

These initiatives come ahead of Invest Karnataka 2025, scheduled to begin on February 12.The government has set a 110 lakh crore investment larget, expecting a 70% conversion rate.

Cabinet nod likely for ITI upgrade in current fiscal

THEITI (INDUSTRIAL Training Institute) upgradation THEITI(NDUSTRIAL Training Institute) upgradation scheme, introduced in the Budget 2024-25, is expected to receive Cabinet approval within the current fiscal year, an official in the ministry of skill development told FE. "Theministry has prepared the proposal for the scheme, and it will be sent to the Cabinet shortly. We have held multiple rounds of consultations with various stakeholders,

net shortly. We have held mul-tiple rounds of consultations with various stakeholders, including state governments and industry, to develop a com-prehensive plan for upg nding existing ITIs, "the official said. In the recent budget, finance minister Nirmala Sitharaman allocated ₹3,000 crore for the scheme in FY26— three times the ₹1,000 crore approved in the previous Bud-get for FY25 Flowever, the min-istryhas spent only ₹294 crore in FY25 on preparatory work. Although the scheme was originally scheduled for launch

LOOKING AHEAD

■ Govt has allocated ₹3,000 cr for ITI upgradation scheme in FY26



As on Aug 2024, there was spent in FY25 on preparatory work were 15,034 ITIs functioning

■3,298 ITIs were government-run

in January, it is still awaiting final approval from the minister for skill dewelopment. "The pro-posal is yet to be cleared by the minister, but we expect the scheme to kick off within the

current fiscal,"the official added. The department of expendi-ture has permitted the ministry

to spend up to ₹10 crore on preparatoryactivities, and the revised estimate for the scheme has been updated to ₹294-crore. Experts caution that upgrading ITIs is a complex challenge, as similar efforts in the past have failed to deliver the desired outcomes. In response to a query from the Standing Committee, the ministry acknowledged that "the financial assistance provided under various schemes in the past was suboptimal to cover the entire upgradation needs of ITIs, particularly given the growing investment requirements for infrastructure uplecep, capacity expansion, and the introduction of capital-intensive new-age trades."

and the introduction of capital-intensive new age trades."
However, the ministry asserts that the new upgradation scheme will be different, adopting a challenge-based selection process for Fifs while ensuring state participation, industry collaboration, and an outcome-driven implementation stategy—beydistinctions from previous initiatives.

617.3

Forex reserves rise for second week in a row

PRESS TRUST OF INDIA

INDIA'S FOREX RESERVES

rose \$1.05 billion to \$630.607 billion for the week ended Jan-uary 31, the RBIsaid on Friday. In the previous reporting week, the overall reserves had increased by \$5.574 billion to \$629,557 billion.

This is the second consecu This is the second consecu-tive week of an increase in the reserves, which have otherwise been on a declining trend for the last fewweeks due to reval-uation along with forex market interventions by RBI to help reduce volatificies in the rupee. The forex reserves had increased to anal-time higher 5704.885 billion in end-Sep-tember 2024.

S704.885 billion in end-Sep-tember 2024.

For the week ended January 31, foreign currency assets, amajor component of the reserves, decreased by S207 million to \$537.684 bil-lion, the data released on Fri-dayshowed.

Gold reserves increased by \$1.242 billion to \$70.893 bil-lion during the week, the cen-tral bank said.

CABINET DECISIONS

Govt clears restructuring of Skill India Programme with ₹8,800-crore outlay

THE UNION CABINET has THE UNION CABINE! has approved the continuation and restructuring of the Skill India Programme until 2026. The restructuring brings together three key skilling initiatives under one umbrella—Pradhan Mantri Naushall Mark Vaina A. 0. shal Vikas Yojana 4.0 Pradhan Mantri Nationa

DreamF lks

Apprenticeship Promotion Scheme and Jan Shikshan Sansthan scheme. The programme will have a total outlay of ₹8,800 crore over three years, from FY23 to FY26. The flagship schemes have collectively benefitted over 22.7 million individuals to date. FEBUREAU Apprenticeship Pro

Sanitation workers' commission gets 3-year extension UNION CABINETAPPROVED

National Commission for Safai Karamchariforthree more years. The total financial implication of the extension would be approximately ₹50.91crore

But we are confident this quarter will be better than any other quarter, he added. As of 9MFY25, LIChad 1.57 million agents, contributing 96% of its new business premiums. Mohanty downplayed concerns about the impact of the recent income tax limit hike to 12 lakh on LIC's business. People will now take insurance purely for insurance purposes, he said, emphasising that 72% of tax filers had already migrated to the new tax regime, which has not had a significant effect on the industry. new surrender value guide-lines, which came into effect on October 1. 2024. "The last in the same quarter last year. It was also lower than the ₹1.20

DELHIVERY LIMITED

CIN: L63090DL2011PLC221234

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED DECEMBER 31, 2024

	Particulars		Quarter ended	d	Nine months period ended		Yearended	
S. No.		December 31, 2024 Un audited	September 30, 2024 Unaudited	December 31, 2023 Unaudited	December 31, 2024 Unaudited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited	
1	Total Income from Operations	23,782.98	21,897.33	21,944.68	67,403.35	60,659.99	81,415.38	
2	Net Profit/(Loss) (before tax and exceptional items)	238.10	86.23	311.93	905.44	(1,659.88)	(2,220.38)	
3	Net Profit/(Loss) before tax (after exceptional items)	238.10	86.23	234.39	854.10	(1,737.42)	(2,444.48)	
4	Net Profit/(Loss) after tax (after exceptional items)	249.88	102.04	117.06	895.53	(1,807.15)	(2,491.86)	
5	Total Comprehensive Income/(Loss)	286.75	114.58	133.09	938.42	(1,779.50)	(2,450.02)	
6	Equity Share Capital	742.81	740.04	735.04	742.81	735.04	736.79	
7	Other Equity						90,709.67	
	Earning/(Loss) per equity share * (Face Value of Re. 1)							
8	(a) Basic (In Rs):	0.34	0.14	0.16	1.21	(2.47)	(3.40)	
	(b) Diluted (In Rs):	0.33	0.13	0.15	1.18	(2.47)	(3.40)	

Earning (Loss) per share is not annualized for quarter and nine months period ended

Date: February 7, 2025

Addition	nal information on Standalone financial res	sults:					(Rs. in million
	Particulars		Quarter en dec	1	Nine months	Year ended	
S. No.		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	22,042.75	20,199.63	20,268.51	62,303.97	55,753.11	74,540.82
2	Net Profit/(Loss) before tax	380.09	190.85	529.74	1,290.70	(716.83)	(1,679.68)

- The above results are an extract of the detailed format of financial results for the quarter ended December 31, 2024 which are also available on the BSE Limited website (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited website (www.nseindia.com) and on the Company's website (https://www.dehivery.com/company/investor-relations).
- The above financial results has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 (the Regulations').
- The above results as reviewed by the Audit Committee, have been approved by Board of Directors at its meeting held on February 07, 2025.

For and on behalf of the Board of Directors of Delhivery Limited

380.09 190.85 529.74 1,290.70 (716.83) (1,679.68)

Managing Director and Chief Executive Officer DIN: 05131571



Dreamfolks Serviess Limited, Regd. Office: 25, DDA Flats, Pancheheal Park, Shivel k Road, New Delhi — 10017.
Tel.: 0124-4037066, Email: investor supportigiteenfolks in. Website: www.dreamfolks.com, Cerporate Identity No. (CIN): L51909DL2008PLC177181.



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024.

	Particulars	1	STANDALONE		(Amount in & lakhs CONSOLIDATED			
Sr. No.		Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	
1	Total income from Operations	1,33,714	4,38,590	1,36,286	1,35,013	4,39,990	1,36,30	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	7,301	66,395	14,869	8,373	68,045	15,099	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	7,301	66,395	14,869	8,373	68,045	15,099	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	6,480	64,194	13,205	7,562	65,844	13,435	
5	Total Comprehensive Income for the period [Comprehing Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,547	63,765	14,304	10,689	66,131	12,092	
6	Equity Share Capital	46,580	46,580	46,580	46,580	46,590	46,580	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year							
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (in ₹)							
	Basic :	1.39	13.78	2.83	1.62	14.14	2.88	
	Diluted:	1.39	13.78	2.83	1.62	14.14	2.88	

Obligations and Disclosure Regularements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Nine Months ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindla.com and www.nseindla.com) Company's website; www.shipindla.com. The sam Quick Response (QR) Code provided herein.

Standalone & Consolidated Financial results for the Quarter and Nine Month's ended 31st December 2024 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) 5. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 7th February 2025.



For The Shipping Corporation of India Ltd Capt. B.K.Tyagi Chairman & Managing Director DIN - 08966904

financialexp.epapr.in





भसरुंगाच्या स्फोटात पाच दहशतवादी ठार

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमध्ये निवंत्रण रेपेवर घुसखोरी करणारे पाच पाकिस्तानी दुसखारा करणार गाँच गाँचराता दहरातवादी शुक्रवारी भूसुरुंगाच्या स्फोटात ठार झाले. या वेळी दहशतवाद्यांकडे असलेल्या आयईडी बॉम्बचाही स्फोट झाल्याचे सॉगितले जाते. ही घटना जम्मू आणि काश्मीर सीमेवरील पुंछ जिल्ह्यातील बद्रल सेक्टरमध्ये घडली. दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ भारतीय हद्येत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्यातील एका दहशतवाद्याने चुकून भारतीय हन्दीत लावलेल्या त्याताल एका दहरावपाधान पुजून भारतीय हचीत लावलेल्या भूसुरुंगावर पाय ठेवला. त्यामुळे हुरपावर याच ठवला. स्वानुळ ाचा स्फोट झाला. त्यानंतर ांच्याकडील 'आयईडी'चा त्यांच्याकडील स्फोट झाला. घुसखोरीविरोधी अडथळा प्रणालीचा भाग म्हणून सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी भूसुरुंग पेरले आहेत. घुसखोरी रोखणे हा उद्देश असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

'कौशल्य भारत'साठी ८८०० कोटी मंजूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शक्रवारी ८.८०० कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह 'कौशल्य भारत कार्यक्रम' २०२६ पर्यंत चाल देवण्यास आणि पुनर्रचना करण्यास मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. ही मंजुरी देशभरातील मागणी-आधारित तंत्रजान-सक्षम आणि उद्योग-सरेखित प्रशिक्षण एकत्रित करून कुशल भविष्यासाठी कर्मचारी तयार करण्याच्या सरकारच्या यचनबद्धतेला अधोरेखित करते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान कौशल्य विकास योजना ४.०. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ प्रोत्साहन योजना आणि जनशिक्षण संस्था योजना हे तीन प्रमुख घटक आता संयुक्त केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत एकत्रित केले गेले आहेत, असे अध्वनी यांनी सांगितले या विकास, नोकरीसाठी प्रशिक्षण आणि समुदाय-आधारित शिक्षण प्रदान करणे हा आहे.

पीटीआय, बंगळ्रू

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. वेडियुरपा यांच्या विरोधात 'पांक्सो' कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईला उच्च

यायालयात आव्हान दिले आहे.

येडियुरप्पा यांच्या याचिकेवर

सुनावणी करताना शुक्रवारी उच्च

न्यायालयाने त्यांना हंगामी जामीन मंजूर केला. तसेच दाखल

अमेरिकेचे 'आयसीसी'वर निर्बंध

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी

एपी, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वानी शुक्रवारी फीजदारी न्वाबालयावर (आवसीसी) निर्वंध घाल आदेशावर स्वाक्षरी आदेशावर स्वाक्षरी केली. इस्रायलची चौकशी करण्यावरून अमेरिकेने 'आयसीसी'वर निर्वंध घातले आहेत. 'आयसीसी'ने इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याह् यांना अटक करण्याचे वॉरंट बजावले होते. अमेरिकेच्या या निर्णयाचा 'आयसीसी'ने निषेध केला

आह. या निर्वधांमुळे अमेरिका किवा इस्रायल दोन्ही देश 'आयसीसी'चे

'आयसीसी'कडून निषेघ, मुलमुत हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन

डानाल्ड

सदस्य राहणार नाहीत हमायलचे

पंतप्रधान नेतान्वाह् बांनी गाझा पट्टीत केलेल्या लाकरी कारवाईतील युद्ध

युन्द्यांसाठी त्यांना अटक करण्याचे वॉरंट'आयसीसी'ने बजावले होते, हमासला दिलेल्या लष्करी

प्रत्युत्तरात हजारो पॅलेस्टिनी मुो-महिलांसह मारले गेले. ''आयसीसी

हेगः हेगस्थित अंतरराष्ट्रीय न्यायालयाने अमेरिकेच्या निर्णराज निषेध केला आहे. तरोब, 'अमेरिकेबे अञ्चक्ष द्रम्प यांनी 'आयसीसी'वर लादलेल्या निर्वचाविरोधात सदस्य देशांनी उसे रामाचे.' असे आवाहन आयसीसी'ने केले आहे

अमेरिका आणि तिचा जवळचा आणि निराधार लक्ष्य करीत आहे तसेच, नेतान्याह् आणि इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री यांच्याविरोधात निराधार अटक वॉरंट बजावून अधिकाराचा गैरवापर करीत आहे. 'आयशीसी'च्या स्वतंत्र आणि पारदर्शी न्यायिक कामाला धक्का पोरोदविण्याचा हा प्रयत्न असल्याचे न्यायालयाने महदले आहे. जाहीर केलेल्या निवेदनपत्रात महदले आहे, 'न्यायालय सर्व कर्मचन्यांबरोबर

असून जगभरातील लक्षावधी अमेरिका किंवा इसायलवर नाही न्यायालयाने या कृतीतून अतिशय धोकाद्ययक असा प्रधात पाडला आहे.' असे अमेरिकेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

रिवप्रसम्_{विरोधातील} पश्चपातीपणासाठी टास्क फोर्स अमेरिकेतील खिश्चनविरोधातील निरपराच पीडित नागरिकांसाठी न्यायदानाचे काम सुरुव ठेवेल. आम्ही आमचा १२७ सदस्य देशांना, नाजरी संबदनांना आणि इतर सर्व देशांना न्यायासाठी आणि मूलभूत हक्कांसाठी एक राहाचे, असे आवाहन

ट्रम्प बांनी केली. ख्रिश्चन समुद्यवाला 'लक्ष्य' करण्यात वेणाऱ्या प्रकरणांची चौकशी हा टास्क फोर्स करील.

पक्षपातीपणा समृळ नष्ट करावचा असून, त्वासाठी ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करीत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

'आरोपीला अटकेचे कारण सांगणे आवश्यक

नवी दिल्ली : आरोपीला अटक करताना त्याला त्यासंबंधीचे कारण सांगणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयान मुक्रवारी व्यक्त केले. अरोपील अटक करण्याचे कारण अंदर्भ करणा व कारण सांगण्याची आवश्यकता ही औपचारिकता नसन एक अनिवार्यं घटनात्मक आवश्यकता आहे, असे न्यावालवाने सांगितले. न्यावमती न्यापालचान सामितला, न्यायमूता अभय ओक आणि एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, पोलिसांनी आरोपीला अटक करण्याचे कारण सांगितले नाही तर ते घटनेच्या अनुच्छेद २२ अंतर्गत मृलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. आर्थिक फसवणूक प्रकरणात विहान कुमार नावाच्य व्यक्तीला अटक करण्यात आली होती, ही अटक असंवैधानिक आणि बेकायदा असल्वाचा दावा त्याचे वकील कपिल मिञ्चल आणि विशाल गोसाई यांनी केला न्यायालयाने ही अटक वेकायदा घोषित करून फीजदारी कापद्यातील प्रक्रियात्मक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून कुमारची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

दिल्लीत कोणाची सत्ता?

पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येइंल की २७ वर्षांनंतर भाजप राष्ट्रीय राजधानी सरकार स्थापन करेल, हे शनिवारी दुपारपर्वंत समजणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८ मतमाजणीची प्रक्रिया सकाळी ८ याजता सुरू होईल आणि पुरुवातीच्या तासापासून लयकर करत पर्याची शक्यता आहे. दिल्लीत युध्यतारी मतदान झाल्याची महिती निवडणूक आयोगने दिली. दिल्ली भाजपार्च काळा कोर्टर

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीर्दे सचदेवा यांनी आपला पक्ष जवळपास ५० जागा जिंकेल, असा दावा केला, तर 'आप'ने मतदानीसर चाचण्यांचे 'एसीबी'ची केजरीवाल यांना नोटीस

आम आदमी पक्षाचे संयोजक अर्रविंट केजरीवाल यांनी भाजपने अपन्या १६ उमेदवारांना प्रशांतर करण्यासाठी आमिष दाखविल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्याचे नायब राज्यपाल वही. के, सक्सेना यांनी आदेश दिल्यानंतर लाचल्वपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) केजरीवाल यांच्या घरावर घडक दिली. एसीबीने केजरीवाल यांना आरोपांबाबत तपशील आणि पुरावे मागवून कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अंदाज फेटाळून लावले आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री शोणार असल्याचा टावा केला

तमिळनाडू सरकार-राज्यपाल वादावर सर्वोच्च न्यायालयाचे मत

अभिप्राय न देता राज्यपाल विधेयके रोखू शकत नाहीत

पीटीआय, नवी दिल्ली

राज्य सरकारशी कोणताही संवाद न साधता राज्यपाल विधानसभेत मंजूर झालेले विधेयक रोखू शकत नाही, विधेयकात जर काही बदल, दरुस्ती असेल, तर राज्यपाल ते सुचवू शकतात. मात्र अशा प्रकारे मत व्यक्त न करता विधेवक रोख शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेने मंजुर केलेले

कॅमेरामेनकरिता अर्ज मागवीत आहेत.

विधेयक रोखल्यावरून ज्ञालेल्य वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीबाला आणि आर. महादेवन या. कडायाला आण आर. महादयम यांच्या खंडपीडाने राज्य सरकारशी कोणताही संबाद न करता राज्यपालांनी विधेयकावरील राज्यपालांनी विधेयकावरील अपप्ती संमती रोखल्याबावत आश्चर्यं व्यक्त केले. राज्यपालांना विधेयक अपमानास्पद वाटत असेल, तर ते राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देऊ नये का, अशो विचारणा खंडपीठाने केली.

प्रसार भारती - प्रादेशिक बातम्या युनिट, मुंबई दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, चरळी, मुंबई-४०० ०३० बातम्या विभाग, दूरदर्शन केंद्र, मुंबईकरिता

अंशकालिक पत्रकारांची नामिकाप्रविष्टता दुरदर्शन केंद्र, मुंबई यांचे प्रादेशिक बातम्या युनिट महाराष्ट्रातील सर्व ३६ किल्ह्यांमधील दुक् थातीकनाचा अनुभव असलेल्या व्यक्ती, प्रोप्रावटर, मागिदारी फर्म, कॉपेरिट बॉडी/ ऑर्गनायनेशनकडून अंशकालिक पत्रकार,

सिनेमॅटोग्राफी/ व्हिडीओग्राफी/ बातम्या गोळ करणे/ प्रसारण पत्रकारित बांसाठी आवश्यक अर्हता, अनुभव व तन्त्रता असलेल्या अर्जदारांनी अर्ज करावा, आरएनयु मुंबई बांच्या सर्व विद्यमान नामिकाप्रविष्ट अंशकालिक पत्रकारांना याद्वारे सूचना देण्यात वेते की, त्यांनी नव्याने अर्ज करावा आणि अंशकारिक पत्रकारांच्या नवीन नामिकाप्रथिष्टतेची ही प्रक्रिया त्यांना पार गहाची लगेल

प्रकास लगल. अटी व शतीचे तपशील www.prasarbharati.gov.in → ''Cornation → Vacancies मधुन डाऊनलेड करता येतील, त्यांची information → Vacancies मध्न डाऊनलोड करता येतील. त्यांची नामिकाप्रविष्टता कोठे खावी असे वाटते त्या जिल्ह्यांची नावे अर्जदारांनी मूद करावीत. ना-परतावायोग्य प्रक्रिया शुल्काप्रीत्वर्थं 'प्रसार भारती (आवपीएसबी) दूरदर्शन मुंबई यांच्या नावावरील रु. १,१८०/-चा दर्शनी धनाकर्त्र सोबत यथीचितरीत्वा जोडलेले अर्ज ८ **मार्च २०२५** च्या सार्य. ७५.०० वाजता किंवा त्यापूर्वी 'एम्पॅनलमेन्ट ऑफ स्ट्रिंजर्स फॉर आरएनवू, मुंबई <जिल्ह्याचे नाव>करिता' शीर्षकाच्या मोहोरबंद लिफापयातून सार

संचालक (बातस्या)

महाकुंभात भाविकांसाठी रिलायन्सची 'तीर्थयात्री सेवा'

प्रवागराज : गंगा, यमुना आणि सरस्वतीचे पश्चित्र जल असलेख्या प्रवागराज येथील संगमावर आयोजित महाकुंभमध्ये लाखो भाविक सहभागी हातात. आत्मशोध आणि दैवी कपा ही महाकं भमध्ये सहभागी होण्याची एकदाचे येणारी संघी असते. अनेकांसाठी हा प्रवास आव्हानात्मक असला तरी रिलावन्स उद्योग समूहाने सोवीसाठी 'तीर्थ यात्री सेवा' उपक्रम सुरू केला आहे. यादारे भाविकांची गैरसीय हो क नये साधिर माधिकाचा गरसाय हाउन उन, हा बामागील उद्देशही आहे. 'आम्ही काळजी घेतो' या

आसी कोळजी घता या तत्त्वानुसार, रिलावन्सद्वारे पाविकर्जन पीष्टिक अन्न आणि आवश्यक आरोग्य सेवा ते सुरक्षित वाहतूक आणि संदेश परिवहन सेवा सुलभ केली जात आहे.

केली जात आहे. जेब्हा आपण तीर्थ यात्रेकरूंची सेवा करतो तेव्हा आपल्यालादेखील आशीर्यादाचा लाभ होतो, असे म्हणतात. समृहातकं दिल्या जाणाऱ्या सेवा सहस्रकात एकृदाच होणाऱ्या या कार्यक्रमात आध्यात्मिक यात्रेककं च्या गरजा पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवतात, असे रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी म्हणाले.

करप्रवात आलेला फीजरारी

खटला कनिष्ठ न्यायालयाकडे सुनावणीसाठी वर्ग केला आहे.

नेपायलबाच्या निजयानुळ येडियुरप्पा यांना दिलासा मिळाला आहे. येडियुरप्पा यांनी पाँक्सो

-यायालयाच्या

काराज्ञास्या

निर्णयामळे

तरतुदीनुसार

'पॉक्सो' प्रकरणात येडियुरप्पा

यांना तर्तास दिलासा

समहाची 'अष्टसत्री

समुहाने अन्य सेवा, व्यापक आरोज्यसेवा, सुलभ प्रवास, पवित्र नद्यावर सुरक्षा, आरामदावी विश्वाती क्षेत्रे. स्पष्ट दिशादर्शक. संपर्क माध्यम आणि रक्षकाना पाठिबा या 'अष्टसूत्री'चा अवलंब केला आहे. या अष्टसूत्रीमध्ये यात्रेकरूना मोफल जेवण, पाणी, आरोज्य सुविधा, महिलांना मोफत रॉनिटरी नॅपकीन, ज्येष्ठ नागरिकोसाठी इलेक्ट्रिक वाहने आणि 'गोलफ कार्ट', नद्योवर यात्रेकरूना लाईफ जॅकट, संवाद सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रांमध्ये नवीन ऑप्टिकल फायबर बसविणे आदीचा समावेश आहे.

'आम्हाला काळजी आहे' या आगाला काळजा आहे या तत्त्वावर आमचा विश्वास असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभ असलेल्या महाकुंभमेळ्यात, लाखा तीर्थं यात्रेकरूंचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आणि व्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोपा करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

अदानी, इस्कॉनचे संगम येथे चौथे स्वयंपाकघर

अधिकारक्षेत्र



महाकुंभमध्ये स्नानानंतर लगेच प्रसाद

महाकुंभनगर : महाकुंभमध्ये पवित्र स्नानानंतर भाविकांना त्वरित गरम, पौष्टिक प्रसाद मिळावा यासाठी, अदानी समृह आणि इस्कॉनने संगम वेथे चौथे स्वयंपाकघर उभारले

दिलेल्या अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, वाहतूक टाळण्यासाठी आणि विसरण प्रक्रिया सुरळीत व्हावी वासाठी हे स्वयंपाकघर उभारण्यात आले.

पूर्वी, भीजनालय परिसरातून बाहतूकोद्वारे नेले जात असे, न्यामुळे वितरणास विलंब होत असे

त. आता, या नवीन व्यवस्थेमुळे भाविकांना पवित्र स्नान पूर्ण केल्यानंतर लगेच संगम येथेच प्रसाद मिळणे शक्य ज्ञाले आहे. कोणताही भाविक उपाशी राह नये. हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदखेडा नगर पंचायत इ-निविदा सूचना क्र. 1 सन 2024-25.

जिदखेडा पाणी पुरवदा बोजना ता. जिदखेडा जि. धुळे. या कामाची निविद नगरपंचायत जिदखेडा कड्न मार्गविण्यात येत आहे. कामाची अंदाजित किमत रु 19,43,99,588.00 असून या कांगासंबंधीच्या सविस्त तपशील www.mahatender.gov.in या वेबसहंटवर उपलब्ध आहे. दिनांक : 30/01/2025.

(1758)

त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला रह सायवः, क्रोपडयदी पुनर्वसन प्राधिकरणः, बृहन् प्रचासकीय द्मारतः, कर्नत कार्यकर मार्गः बोद्या (सूर्व), वृंबर्व - ४०० ०५१. बृह्मानी क्र.) २६५६५८०/२६५९०४०५ / ६८७१, व्यवस क्र.: ११-२१-२६५९०५७ करण्याची मागणी एका याचिकेडारे केली होती.

बायोमेट्रीक सर्वेक्षण कक्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबर्ड

æ.ः एसआरए/बीएमएससी/२०२५/१८० दि. ०७/०२/२०२५

वृह्णपुंदर्श वाहानगरातिका क्षेत्रार जनात्मा व्यवं क्रीकारपुर्धानारीत क्षीरपरिपालको बागोनिकी व्यवंत करणात्मा कार्यक्रम क्षीरपर्धा पुरर्वका प्रतिकृत्य, कृत्युंवर्ष सोवास्त्रके क्ष्युंवर प्रतिकृत्य विकास क्षेत्रपर्धा विकास क्षीरपर्धा पुरर्वका प्रतिकृत्य क्षांत्रपर्धा के विकास अपूर्व पात्र क्ष्युंवर क्ष्री आपक्ष के वाहा अपूर्व कार्यक्रम क्ष्युंवर्ष्ट क्ष्या अपूर्व के वाहा अपूर्व कार्यक्रम व्यवंत्रका क्ष्या क्

जातीर निवेदन

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड

CIN: L29299PN1984PLC017951 डक्सर इण्डिस्ट्रियल इस्टेट, पुणे ४९१ ०१३, दुरुवणी: +९१ २० ७११४ ८८८८ honeywell.com i वेस्साइट: https://www.honeywell.com/in/en/ha 39 डिसेंबर 2028 रोजी संप्रलेल्या तिमाही आणि नऊमाहीच्या अलेखापरिक्षित वितिय निष्कर्षांचे विवरण

_	तपशील		शंपलेली तिमाही		also hall	नकमाही	र दशलक्षमध्ये संपक्षेते वर्ष
arj 雷.		डिसेंबर ३१, २०२४ अलेखापरिक्षित*	सप्टेंबर ३०, २०२४ अलेखापरिक्षित*	डिसेंबर ३५, २०२३ अलेखापरिडित*	डिसेंबर ३१, २०२४ अलेखापरिक्षित*	डिसेंबर ३१, २०२३	संपलत वर्ष मार्च ३१, २०२४ लेखापरिक्षित
٩.	कामकाजापासून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99,806	90,549	90,999	37,905	33,008	82,090
2.	कालवधीसाठी निव्यळ नफा (क्षत, अपवादारमका आणि/किंवा असाधारण बाबी बांच्यापूर्वी)	9,850	9,443	9,089	4,948	8,005	5,889
3	कारनावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आनि/किंवा असाधारण बाबी यांच्यानंतर)	9,860	1,443	9,084	4,948	8,005	5,889
¥,	कालावधीसाठी करोपरान्त निव्यळ नफा (अपदादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी यांच्यानंतर)	9,329	9,949	1,268	3,430	3,432	4,098
4	कालाक्ष्मीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न [या कालाक्ष्मीसाठी (करीपरान्त) नफा आणि इतर (करीपरान्त) सर्वसमावेशक उत्पन्न यांचा समावेश असणारे]	9,334	9,998	4,286	3,698	3,433	8,929
Ę,	सम्भाग भांडवल	44	cc	44	"	4	u
w.	राखीद पुनर्मृत्यांकन राखीद वगळून			1000-1			34,988
c.	प्रती सम्पाग मिळकत (इपीएस) – (अ) मूलपूत आणि सीम्पीयुत असाधारण बाबीपूर्वी (र)(बार्बिकीकृत न केलेले)	488.34	930.96	988.50	833.29	366'85	450.93
	(ब) मूलमूत आणि सीम्यीकृत असाधारण बाबीनतर (र) (बार्षिकीकृत न केलेले)	985.34	930,92	444.60	\$33,C\$	366.85	450.93

भावत . म. वर दिनंती माहिती हो संबी (लिस्टींग ऑस्टिनेशन्स ऑन्ड डिस्पलीजर रिक्वायरमेन्टस) रेच्यूलेशन्स, २०१५ च्या रेच्यूलेशन् ३३ अन्ययं स्टॉक एक्स्पेलेसक्य सारद रेकेल्या विरिध्न मिष्कार्वच्या शरित्तर नमुत्रमाचा सार्टास आहेत. स्थापन मिष्कार्वच्या स्थापन स्यापन स्थापन स्थापन

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड करित

अतुल विनायक पै धापकीय संघालक डिआयएन: ०२७

भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित

s.shipindia.com • ਇਸਦਾ i.co.in • CIN: L63030MH

ग्रीबीमी-२२५१७/१२/०००१/२४२५

३९ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नकमाहीये अलेखापरीक्षित वितीय निकाल

	रापशील		स्वतंत्र		एकत्रित			
訳		\$1.12.२०२४ रोजी संपतेत्या विमाहीसावी (अलेखापरीसिट)	३१.१२.२०२४ रोजी संपतेत्वा नजमाहीसाठी (अलेखापरीक्षित)	39.92.२०२३ रोजी संपलेल्या विमाहीसाठी (अलेखापरीसित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी (अलेखापरिस्त)	३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या नजमाहीसाठी (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ शेजी संपलेल्या तिमाहीसाठी (अलेखापरीक्षित)	
4	परियतनातून एकूण उत्पन्न	7,33,019	8,34,490	7,34,264	1,34,013	W,39,9co	4,34,307	
9	या वाळासादीचा निवाळ नवर / (तीटा) (करपूर्व, अपवादत्त्वक आति/किंवा असानान्य बावी)	9,304	EE.384	98.669	6.303	£6,084	44,088	
3.	करपूर्व माळसाठीया निव्यक नस्त्र / (तोटा) (अपवादतमक आणि/ किंवा असामान्य शबीनंतर)	9,304	46,379	14,053	6,393	£6,084	94,098	
¥	करपश्चात काळासाठीचा निभक्त नमा / (तोटा) (अपवादारमका आणि/ किंवा असामान्य कावैनेतर)	6,820	\$8,998	13,704	9,445	E4,cVV	93,939	
9:	या वाकासाठीये एकुण सर्वसमावेशक उत्पन्न, यात या काळासाठीया (करवस्थात) नप्ता / (टोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्नाथा (करवस्थात) समावेश काहे.	Ę,480	63,064	44,30W	90,568	35,939	12,092	
ţ.	शमपाय भाँदवार	85,460	85,460	84,400	84,400	85,900	85,420	
0	मागील वर्षीच्या लेखानरीहित अद्यापा पत्रकात दावायस्थाप्रमाने शाबीय (पुनेमुल्यंकन राखीय व्यवहून)							
6	प्रत्येक सम्भागाची (प्रत्येकी ५० रु.) कमाई (पालू असलेल्या आणि बंद केलेल्या कामांसाठी) (रु. मध्ये)							
	मूलोक्षाः	5.35	13.00	2.63	1.02	59.59	3.66	
	सीमिक्त	9.35	30.66	2.63	9.52	98.98	2.66	

प्रशासिक प्रशासिक विकास करिया है। अपूर्व विकासी प्रशासिक विकास करिया प्रशासिक करिया स्थित है। यह प्रशासिक प्रश करियामिक एक जाराव आहे, संपूर्व विकासी प्रशासिक वितासिक विकास स्थित प्रशासिक विकास स्थापिक प्रशासिक आहे । संकेतस्थ्यक : www.shipindia.com के फे. ट्रिलेसा किंग्स देवानुकार के बेंद्र स्थीन सकर देखील है निकास प्रशास किंगिस कार प्रथमित आहेत. (www.bseindia.com आणि www.nseindia.com) चंपनीर

🚛 ३९ डिसेंबर २०२४ रोजों संपर्कत्या तिमाडी आणि नकमाडीचे स्वतंत्र आणि एकत्रित वितीय निकाल अकारातरिंग स्टेंडड्सं (Ind-AS) च्या नियमांनुमार आहेत.

क. वरीज वितीय निकालांचे युन्तकतोकन लेखायरीकण समितीने केले आहे आणि संवालक मंडआने व फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैटकीत त्यास मान्यता दिली आहे.



कंप्टन बी. के. स्वागी

.

मानाचे परिवर्तन, जीवनात परिवर्तन

स्थळ: पुणे दिनांक: ०७ फेब्रुवारी, २०२५



